

June 12, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
BSE Scrip Code: 539141

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1
G Block, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051
NSE Scrip Code: UFO

Dear Sir / Ma'am,

# Sub: Newspaper Publication of Notice of Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

With reference to the above mentioned subject, please find enclosed herewith:

- 1. copy of the newspaper publication of Notice to shareholders for Transfer of Equity Shares of the Company to IEPF.
- 2. copy of reminder letter dated June 11, 2025 sent to shareholders for Transfer of Equity Shares of the Company to IEPF.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Loksatta (Marathi Newspaper) on June 12, 2025.

The above mentioned reminder letters were sent by way of courier to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company: www.ufomoviez.com

We request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For UFO Moviez India Limited

Kavita Thadeshwar Company Secretary

Encl: a/a



# TENDER NOTICE The Secured properties of following are attached by the MSC Bank as pe-provision of SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT of SECURITY INTEREST ACT, 2002

ASSETS AND ENFORCEMENT of SECURITY INTEREST ACT, 2002 (SRAFAES) Rat, 2002). Bank invites the bids with packed enrelop "For Sale" of Raigoan Sugar & Power Ltd., Belague, Navi Murmbai attached Property of Revihera Medical College, At-Hatane, Talathi Saja Deharje, Tat-Vikramgad, Dist-Palghar. The bids with the packed sealed enrelope should mention bid "For Sale" The details Programme Schedule mentioned below. The detailed terms and conditions, guidelines and further details Tender are available on Bank's Official Website: hitsp://mscbank.com or www.mscecommerce.com from 12.08.2025 onwards.

Sr. No.	Details	Date
1	Buy/download Tender Document	12.06.2025 to 19.07.2025
2	Inspection of the Property	03.07.2025 to 05.07.2025 (By 10:00 AM to 05:00 PM)
3	Submission of Tender	19.07.2025 (By 05:00 PM)
4	Bid Opening  A) Technical Bid Opening Date  & Time	22.07.2025 at 11:00 AM
	B) Conduct of ascending forward electronic e-auction on e-auction portal	04.08.2025 at 12:00 Noon to 04:00PM (With auto-extension of 8 minutes if last bid comes within last 8 minutes of closing time)

STATUTORY NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002
The Bornower and Guarantors are hereby noticed to pay the total outstanding dues of the MSC Bank before the opening of bid, falling which, the secure assets will be sold out for recovery of the outstanding dues and if the entire outstanding dues are not recovered from sale proceeds the balance amount if any, will be recovered with interest and cost from you.

SD/-025 (Dilip N. Dighe) ai Managing Director & Authorised Officer The Maharashtra State Co-Operative Bank Ltd., Mumbai



To.

MRS. KUNDA SUDHIR BAILE
FLAT NO 196 GAYATRI, HOME SANEWADI OPP, SAI BABA MANDIR, SANEWADI, BADLAPU
THANE 421030. MOO. NO. 9765639698
MS. SHRUTIKA SUDHIR BAILE
FLAT NO 196 GAYATRI, HOME SANEWADI OPP, SAI BABA MANDIR, SANEWADI, BADLAPU
FLAT NO 196 GAYATRI, HOME SANEWADI OPP, SAI BABA MANDIR, SANEWADI, BADLAPU

THANE 421503
MRS. KUNDA SUDHIR BAILE
FLAT NO. 303, 3RD FLOOR, BUILDING BUNIYAD RESIDENCY, NERAL (EAST), TALUF
WAR IAT DISTRICT RAIGAD—410 101

TO ALL THE STATE OF THE STATE OF THE SECURITY METERS OF THE SECURITY OF THE S

Sir, The undersigned being the authorized Officer of Canara bank, KHARGHAR SEC 35 br (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securifization Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (herein moternad set her. 44"1 do be prehiy super this notice to you as under: referred as the "Act") do hereby issue this notice to you as under.
That MRS, KUNDA SUDHIR BAILE and MR. SHUTIKA SUDHIR BAILE (hereinafter referr
to as "THE BORROWER") have availed credit facility! facilities stated in Schedulo & hereine

to as THE DORSOWER; have availed credit facility facilities stated in Schedula A hereunder and three interest of the security agreement fails for off account control, Wish availing the sail 23,00,000 (Riquese Twenty Three Lakhs only) with interest themson in accordance with the terms and conditions of the above meritimed agreements. In agreement against the social states with the man and conditions of the above meritimed agreements.

In a September 1, 1997,

The scanner of electrone place of the control of th

Two attentions is wheld to provision of sub section (6) of Section 13, in respect of time available, Two attentions of the substitution of the su

law in force.
omply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of noce, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and

SCHEDULE A

[DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]

SERIAL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT	with a view of adh- unclaimed dividend
1	160001884146	HOUSING LOAN	30/09/2023	Rs. 23,00,000.00	Please note that no
		SCHEDULE B [DETAILS OF SECURITY A	SSETS]		amount and Share corresponding share
SL. NO.	L. NO. IMMOVABLE		NAME OF T	HE TITLE HOLDER	any, from the IEPF
1	FLAT NO. 303, 3RD FLOOR, BUILDING BUNIYA		AD MRS. KUN	DA SUDHIR BAILE	For further clarificati
	RESIDENCY, NERAL (EAST), TALUKA KARJAT DISTRICT RAIGAD - 410101 976658368 Admessuring 382 Sq. Fl. Carpet Area North - Internal Road South - Bungslow East - Rucha Solitatre West - Internal Road			AND IKA SUDHIR BAILE	UFO Moviez India Valuable Techno P. Road No.07, Marc East, Mumbai 4000 Tel.: +91 (22) 4030 E-mail: investors@i Website: www.ufom
		SCHEDULE C [DETAILS OF LIABILITY AS C	ON DATE]		
SL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT	Date: June 12, 202
-	160001884146	HOUSING LOAN	30/09/2023	Rs. 23.60.821.94	Place: Mumbai

Kalupur Bank Ltd.

### NOTICE OF 55" ANNUAL GENERAL MEETING OF THE BANK

NOTICE OF 55" ANNUAL GENERAL MESTINE DETHIE SALK
All the members of the bank are hereby informed that 55th Annual
General Body Meeting of the bank will be held on 05th July, 2025.
Soleman Body Meeting of the bank will be held on 05th July, 2025.
The destaled Association, Alira Campus, Dr. Vikram Sarabhai
Management Association, Alira Campus, Dr. Vikram Sarabhai
Marya, Ahmedahad - 380015
The detailed Agenda of the meeting and Annual Report for the
year 2024-25 will be sent to members at their Registered Address
as well as on E-Mail address. A copy of the Annual Report shall
also be sent via SMS link to all shareholders who have registered
their Mobile numbers. The same is also displayed on bank's
website www.katupurbank.com and also on Notice Board of the
branches. All the members are requested to attend the meeting,
taking note of the above information.



### **NESTLÉ INDIA LIMITED**

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF ENTITLEMENT LETTER

Certificate No(s),		Starting Distinctive No.	No. of Shares
605915	Anwarhussain M Kherani	61499206	50
892089	Anwarhussain M Kherani	93680862	25
832375	Kausalya Thiagarajen	88209013	11
332079	Kausalya Thiagarajen	42260782	22
280796 - 801	Vijaykumar Sharma	39808405	288
602979 - 981	Vijaykumar Sharma	61369084	72
804787 - 790	Vijaykumar Sharma	87011413	180
160012	Mahadev Anand Hingorani	10803313	50
319168	Mahadey Anand Hingorani	24975207	50
23237	Mahadev Anand Hingoranii	1764796	20
47326	Mahadev Anand Hingorani	2538055	20
74683	Mahadev Anand Hingorani	5904147	24
160013	Mahadey Anand Hingorani	10803363	14
319169	Mahadev Anand Hingorani	24975257	26
566159	Naval Limibhoy Mistry	53239632	38
46468	Gurukar Paramasiviah Gunashekha	2503136	17
73769	Gurukar Paramasiviah Gunashekha	5864562	20
722720 - 721	Gurukar Paramasiylah Gunashekha	66051525	18

Date : 11-06-2025 Place : Gurugram Pramed Kumar Rai Company Secretary

FORM B

FORM B
PUBLIC ANNOUNCEMENT
(Regulation 12 of the Insolvency and Bankrupto
(Liquidation Process) Regulations, 2 FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF SUNSHINE HOUSING AND INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED

\$1. No.	Particulars	Details	
1.	Name of Corporate Debtor	M/s. Sunshine Housing And Infrastructure Private Limited (In Liquidation)	
2.	Date of incorporation of Corporate Debtor	August 23rd, 1993	
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered		
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	U24110MH1993PTC073592	
5.	Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	Moti Mahal, 221, Station Road, Goregaor West, Mumbai City, Mumbai, Maharashtra India, 400062.	
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	June 02, 2025 (Date of receipt of order : June 09, 2025)	
7.	Liquidation commencement date of Corporate Debtor	June 02, 2025 (Date of receipt of order: June 09, 2025)	
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator		
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	r, Address - Anand Bhavan, Jamnadas Adukia Road, Kandivali West, Mumbai City, Maharashtra ,400067. Email ID - gauravadukia⊜hotmail.com	
	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Address- Surredha Management Solutions Private Limited. C-703. Marathon Innova, Lower Parel (West) Mumbai - 400013, Maharashtra. Email ID - cirp.shipl@gmail.com	
	Last date for submission of claims		

regions that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai referred the commencement of liquidation of the Mrs. Sunshine Housing ure Private Limited (in Liquidation) on June 02, 2025 (Date of recom-

holders of the M/s. Sunshine Housing and Infrastructure Private ation) are hereby called upon to submit their claims with proo dnesday, July 99, 2025, to the liquidator at the address mentioned

ditors shall submit their claims with proof by electronic means i irs may submit the claims with the proof in person, by post of

se or misleading proof of claims shall attract penalt

Gaurav Ashok Adukia

Date : June 11, 2025
Place : Mumbai

Date : Mumbai

Date : Mumbai

And Infrastructure Private Limited (In Lig

# **UFO**

### UFO MOVIEZ INDIA LIMITED

ed Corporate Office: Valuable Techno Park, Plot #53/1, Road #7, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai - 400030, Telt +91 22 40050500 Email - investors@dfomoviez.com Website: wuxdernoviez.com CIN: L22120M-12004PLC285453

Email - provisions/Euronovasc.com / retoester, www.currune.com/
CNN 12/21/20/EuroDelPC.20/S403

TRANSFR OF UNCLAMED DIVIDEND AND EQUITY SARRES OF THE COMPANY TO
MODIFIED AND AND EQUITY SARRES OF THE COMPANY TO
MODIFIED AND EXPENDED AND EQUITY SARRES OF THE COMPANY TO
MODIFIED AND EXPENDED A locarries divined (s) amount and ourseplanting steels to lere window any numeries sees note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed DI bround and Shares so transferred to IEPF. Shareholders may claim the divident mesponding shares transferred to IEPF including all benefits according on such sha ly, from the IEPF by following the procedure prescribed in the Rules. If further clarifications or assistance, you may write to:

-

ail: einward.ris@kfintech.c

lote:- Strike Out whiever is not applicable epaper.financialexpress.com

SEAL

# [See Regulation-13 (1) DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

### Case No.: OA/621/2024

Summens under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub 2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules. 1993.

# BANK OF MAHARASHTRA

VS

### BRIJESH SAROJ

BRIJESH SAROJ, D'WIS/O- Chandrabhan Room no 5 Ground Floor, B wing Moltram Imperia Lodha Dombiyali E Nije Kalyan District Thane 421204 Thane, Maha Thane, Maharashtra -421204

SUMMONS
HEREAS, OA/621/2024 was listed before Hon'ble Pre

segment application, pending hearing and disposal of the a tallethment of compension. We have a segment of the contract you shall not, transfer by way of sale, leaster or otherwise, ordinary course of his business any of the assests over we interest is created and/ or other assets and properties discosed under serial numbers? A of the original application prior approval of the Tellurial, prior approval of the Tellurial. Secured assets or other assets and properties in the ordinal business and deposit such asle proceeds in the account ma the bank of himachin statistics holding security interest owner. You are also directed to fife the written statement with a furnished or the applicant and to appear before Registrar or your absence.

Sd/-Sanjai Jaiswal Registrar DRT-III, Mumbai

# DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, S Vashi, Navi Mumbai-400703

Case No.: OA/622/2024

under sub-section (4) of section 19 of the Act, read with 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

BANK OF MAHARASHTRA

MADHURA JADHAV

To.

(1) MADHURA JADHAV, DW/SiO-Mahesh
C-104, Shaeti Garden Near Nije Railway Station Lodha Heavan Kalyan
Fanare 421204 Thane, Maharashtra 421204, Thane Maharashtra 421204
Also At-Frist No 704 7hr Floot Say Sausstri Complex AWing Survey No 61
Villago Delighta Til Thane, Thane Maharashtra 421204

SUMMONS
WHEREAS, OA/622/2024 was listed before Hon

SEAL

# [See Regulation-13 (1) DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Case No.: OA/623/2024

ns under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule ule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. BANK OF MAHARASHTRA Exh. No.: 11424

# MANISH GUPTA

To,

J MANISH GUPTA, D/W/S/O-Kumar

B 005 Rishi Tower Cha Ltd 1 Ground Floor, B Wing, Sani Mir
Vardhman Estate Ghartanpada Dahisar East-400088 Mum
Maharashtra -4 10206 Mumbia (suburban), Maharashtra -4

# SUMMONS

regrevar on Jurdit/2024. HEREAS this Mon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the id Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for overy of debts of Rs. 4190267/- (application along with copies of documents

his Tribunal on this date: 18/02/2025

DRT-III, Mu

[See Regulation-13 (1)
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

### Case No.: OA/514/2024

under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule BANK OF MAHARASHTRA

### Exh. No.: 11427 VS

# HAFIZ SHAIKH

HAFIZ SHAIKH, D/W/IS/O-Fazal
Room No 01 Ground Floor Chandresh Oasis D Tower Kelyan Shil Road
Lodha Heaven Dombhil East Kelyan Dist Thane 421 201 Flat No 19 And
20 3 Floor A Wing Radie Krishna Heights Cooperative Housing Society
Lid Pot No 1070 To 1060 Villago Dalhvali Taluka Karjat Dist Raegad 410201
Thane, maharashart 4-421201

Room No 01 Ground Floor Chandresh Oasis D Tower Kalyan Shil Roa Lodha Heaven Dombivli East Kalyan Dist Thane 421 201

Lodha Heaven Dombivil East Kalyan Dist Thane 421 201 Flat No 19 And 20 3 Floor A Wing Radhe Krishna Heights Cooperativ Housing Society Ltd Plot No 1070 To 1080 Village Dahivali Taluka Karja Dist Raigad 410201 Thane, maharashtra 421201

SUMMONS OA/514/2024 was listed before Ho

pairs or ninancial institutions radiong security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereoffurnishe to the applicant and to appear before Registrar on 14/07/2025 at 10:30 A.M railing which the application shall be heard and decided in your absence on under my hand and the seal of this Tribunal on this date:18/02/2025.



NEOGEN NEOGEN CHEMICALS LIMITED

CIN: L24200MH1989PLC050919

Regd. Office: Office No. 1002, 10° Floor, Dev Corpora Bidg
Opp. Cadbury Co. Pokhran Raod No.2, Khopat Thane - 400601
Tel No.: +91 22 2549 7300. Fax No.: +91 22 2549 7399

Email:nivestoriiiineogenchem.com; Website: www.neogenchem.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE OF POSTAL BALLOT AND INFORMATION ON E-YOTING fembras are hereby informed that pursuant to the provisions of Sections 106, 110 of the Companies Act, 2013, 10th be Act, "neat operative with Police 2 and 22 of the Companies Act, 2013, 10th be Act," neat operative with Police 2 and 22 of the Companies Act, 2013, 10th be Act, "neat operative with Police 2 and 22 of the Companies Act, 2013, 2014, 2

Special Republic of Serviceship of Prof. Renjan Kurrar
Malki (NN 9227899) as an independent Director
Malki (NN 9227899) as an independent Director
of the Comeay post learning the age of 75 years.

Persuant to the MCA-croster and SERI circulant, the Company has emailed for lestretching on the MCA-croster and SERI circulant, the Company has emailed for lestretching on the MCA-croster and SERI circulant, the Company has emailed for lestretching on the MCA-croster and SERI circulant, the Company has emailed for leterton in mode via e-mail or Thursdey, June 12, 22 (25 to those Membrare with
National Securities Depository Limited (MSDL) and Certain Depository Services (I)
National Securities (Depository Limited (MSDL) and Certain Depository Services (I)
National Company (Limited COSL) (in demand from) as on Month, June 2, 122 (27 Certain of the Services)

With the Explanatory Statement is also anisotation on the welland on the veribal or of the company

With the Cost of the Company (Limited Cost) (in demand of the Company Cost of the Company Cost of the Co

coordance with the provisions of the MCA circulars, Members can vote on titing process. The voting rights of the Members shall be reckoned on the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any pe

	actify will be available during the following per
Record Date/ Cut-off date for identification of voting rights of the members entitled to vote on the resolutions set forth in this notice]	Monday, June 9, 2025.
Commencement of remote e-Voting	Friday, June 13 , 2025 at 09:00 a.m. IS onwards.
End of remote e-Voting	Saturday, July 12, 2025 till 05:00 p.m. IS

he remote e-voting shall be completed by not later than 5.00 p.m. on Saturday, July 12 025, to be alighte for the vote being considered, falling which, it will be strictly considered at no reply has been received from the member. The e-voting facility will be disabled y RTA immediately after 5.00 p.m. IST on Saturday, July 12, 2025.

RTA membdawily after 5:00 p.m. IS on Salaviday, July 12, 2025.

In the company of the company of

ectors has appointed CS Devendra Des sociates, Company Secretaries, Pune cess through e-voting in a fair and tran

costal Ballad process through e-volting in a fair and hampsperit manner. case of any quarter is eventure, you may refer the Prequiry Asked Out PARAS) for Bhareholders and e-volting user manual for Shareholders available would be provided asked on the Parks elevation and contribution and select "Register Online for tortai" or click on this clienterines and contribution with the particular of the particular particular particular and particular and particular and particular and particular recovers it a equitor glipsed contribution and particular and particular horizon parasal available of high clientary land interface con under her Sundaire and land the specific particular and the Contribution and her Sundaire and land this specific but for chairman of the Company water comple crutiny and the results of the voting of postal ballot through e-voting will be among the particular and the particular particular and the company after comple crutiny and the results of the voting of postal ballot through e-voting will be among the particular and the particular and the particular and the Company after complex continues and the results of the voting of postal ballot through e-voting will be among the particular and the particular and the particular and the Company after complex continues and the results of the voting of postal ballot through e-voting will be among the particular and the partic

were not provided to the control of postal balled from the rectify will be out 15, 2025 and will be made available on the whether of the other provided in on the first 15, 2025 and will be made available on the website of the Company shifts; lineag control concentrate, at relevant sections of the websites of the SEC Limited and the Balloos SEC bechange of the first Limited (YEC) (yew beginning www.netrifica.com) where the cought where of the Company are listed and we MMPL 1; things (inferred private) and the company will also display the result postal ballot at its registered office.



ट्वेन्टी-२० क्रमवारीत तिलक तिसऱ्या स्थानी दुबई: भारताचा डावखुरा

फॅलंदाज तिलक वर्माने 'आयसीसी'च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या फिरकीपटूंनी अनुक्रमे तिसरे आणि सातवे स्थान राखले आहे. तिलकचे ८०४ गुण असून तो भारतीय सहकारी अभिषेक शर्मापेक्षा एका स्थानाने मागे आहे. दुसऱ्या स्थानावरील अभिषेकचे ८२९ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ८५६ गुणांसह अग्रस्थानी कायम आहे.

फुटबॉल : सेनेगलकडून इंग्लंडला धक्का नॉटिंगहॅम: इंग्लंड फुटबॉल संघावर मैत्रीपूर्ण लढतीत

सेनेगलकडून १-३ असा पराभव

पत्करण्याची नामुष्की ओढवली.

वृत्तसंस्था, साओ पावलो

व्हिनिशियस ज्युनियरच्या निर्णायक

गोलच्या जोरावर घरच्या मैदानावर

झालेल्या पात्रता फेरीतील सामन्यात

पॅराग्वेचा १-० असा पराभव करून

ब्राझीलने पुढील वर्षी होणाऱ्या

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील प्रवेश

निश्चित केला. १९३० सालापासन

आतापर्यंत प्रत्येक विश्वचषकात

खेळणारा ब्राझील हा एकमेव देश

नवे प्रशिक्षक कार्लो ॲन्चेलॉटी

यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलने

पहिलाच विजय मिळवला. यापूर्वी,

बचावात्मक खेळामुळे ब्राझीलला

इक्वेडोरविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर

समाधान मानावे लागले होते.

पॅराग्वेविरुद्ध मात्र ॲन्चेलॉटी यांनी

ब्राझीलच्या नैसर्गिक आक्रमकतेला

पूर्ण वाव दिला. पुनरागमनवीर

राफिन्हाने पॅराग्वेच्या बचाव

केल्या. पॅराग्वेने व्हिनिशियसवर

तरला आहे.

इंग्लंडचा संघ एखाद्या आफ्रिकन देशाकडून प्रथमच पराभूत झाला बायचुंगला वाटते. तारांकित आघाडीपटू हॅरी केनने अपेक्षेनसार इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यानंतर सेनेगलने दमदार प्रतिआक्रमण केले. इस्माइला सारने ४०व्या मिनिटाला गोल करत सेनेगलला बरोबरी करून दिली. उत्तरार्धात ६२व्या मिनिटाला हबीब डियाराने दुसरा गोल केला. ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला चिक साबालीने गोल करून सेनेगलच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बायचुंग म्हणाला.

# संपूर्ण कायापालट हाच पर्याय!

फुटबॉल संघाच्या अपयशानंतर बायचुंगची राष्ट्रीय संघटनेवर तीव्र नाराजी

वृत्तसंस्था, कोलकाता



जागतिक क्रमवारीत १२७व्या स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला आशियाई चषक पात्रता फेरीच्या सामन्यात क्रमवारीत १५३व्या स्थानी असणाऱ्या हाँगकाँगकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघाच्या कामगिरीवर बरीच टीका होत आहे. मात्र, गेल्या काही काळात भारतीय संघाला येत असलेल्या अपयशाला केवळ खेळाडुंना जबाबदार धरता येणार नाही, असे

''भारतीय फुटबॉलची सध्याची स्थिती पाहून फार दुःख होते. पूर्वी आपला संघ सातत्याने आशियाई चषकात खेळायचा. मात्र, आता आपल्याला पात्रतेसाठीही झगडावे लागत आहे. उझबेकिस्तान. इंडोनेशिया आणि जॉर्डन यांसारखे देश विश्वचषकासाठी पात्र ठरत असताना आपल्याला आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठीही इतका संघर्ष करावा लागत आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे,'' असे

ब्राझीलची पुन्हा विश्वचषकवारी

पॅराग्वेवर विजय मिळवून २०२६ च्या स्पर्धेसाठी पात्रता

यानंतरही माथियस कुनयाच्या पासवर

४४व्या मिनिटाला व्हिनिशियसने

हलकासा स्पर्श करत चेंडला

गोलजाळीची दिशा दिली आणि

दक्षिण अमेरिका गटातील अन्य

सामन्यात इक्वेडोरने पेरू संघाला

गोलशन्य बरोबरीत रोखन विश्वचषक

स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.

कोलंबियाविरुद्ध १-१ अशा

बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या

गतविजेत्या अर्जेटिनाने यापूर्वीच

पात्रता मिळवली आहे. उरुग्वेने घरच्या

पराभव केला. त्यांना पात्रतेसाठी एका

सामन्यातील एकमेव गोल केला.



अतिरिक्त रक्कम कशासाठी?

आशियाई चषक पात्रता फेरीतील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास खेळाडूंना ४२ लाख रूपयांचा बोनस देण्याचा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) निर्णय घेतला होता. यावरही बायचुंगने टीका केली. "तुम्ही एका सामन्यासाठी ४२ लाख रुपये देणार ? ही अतिरिक्त रक्कम संपूर्ण पात्रतेसाठी नको का ? या एका निर्णयावरूनही 'एआयएफएफ'ला खेळाबद्दल किती समज आहे हे लक्षात येते," असे बायचुंग म्हणाला.

# इतरांकडूनही टीका

आशियातुन ऑस्ट्रेलिया पात्र

पुढील वर्षीच्या विश्वचषक

फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी

पाच गोलच्या फरकाने पराभव

टाळण्याचे आव्हान असताना

ऑस्ट्रेलियाने मंगळवारी सौदी

अरेबियाचा २-१ असा पराभव

करून थेट पात्रता सिद्ध केली.

कॉनर मेटकॅफ आणि मिचेल

ड्युक यांनी गोल केले. सौदीचा

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

ज्ञांअगियसी होजासंग फायनाज्य (ले.
निमान कार्यालयः /मुख्य कार्यालयः
नेंशनल इन्युरन्स बिल्डिंग, द्वा मजला, १४,
जमशेदजी टाटा रोड, धर्मीर, मुंबई-४०० २०.
दूर: ०२२-४३०४१९००
Website: www.gichfindia.com
मनवेल शाखा: शोप नं. २-६, पूर्विकरण सीएसएव
ति. प्लॉट नं ०५, से नं ०५ डी "मार्टव्या मागे,
नील वर्यमान समार, नवीन पनवेल (पूर्व), रायगड
जिल्हा- ४५० २०६, तेरे पनवेत शाखा: महातस्यो
गार, तेरे शाखा, पनवेल माधेशन रोड, तेरे, नवीन
पनतेल -४५०० वर्वेल-४५०००

देनांक २३.०५.२०२५ रोजी या बृतपत्रामध्ये काशित ज्ञालेल्या मांगणी सूचनेचा संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये क्रमांक ५ ते १३ पर्यंत मांगणी सूचना प्रकृतिक ०२ ०२.२०२५ अनावधाने चुकीचा

देनांक ०२.०२.२०२५ अनावधाने चुकीचा प्रकाशित झाला होता, त्याऐवजी क्रमांक ५ ते १३

मध्ये मांगणी सचना दिनांक ०२.०२.२०२५ ऐवर्जी

०२.०५.२०२५ असा वाचावा. इतर मजकूर जस

तसाच आहत. प्राधिकृत अधिकारी, जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. करिता

एकमेव गोल अब्दुलरहमान

अल ओबौदने केला.

गेल्या काही वर्षांत भारतीय फुटबॉलची जराही प्रगती झालेली नाही. आजहीं सुनील छेत्रीच तुमचा सर्वोत्तम खेळाडू आहे, यापेक्षा दुदैवी काय अस् शंकते. तुम्हाला ४० वर्षीय खेळाडूवर अवलंबून राहावें लागत आहे. इतर खेळाडू कामगिरी कधी उचावणार? सध्याच्या परिस्थितीला राष्ट्रीय संघटनाच जबाबदार आहे. हे अपयश त्यांच्यामूळेच पाहावे लागत आहे. गौतम सरकार, भारताचा माजी फुटबॉलपट्ट

भारताची २०२७च्या आशियाई प्रशिक्षक निवडीवरही टीका चषकासाठीची पात्रता धोक्यात आली तांत्रिक समितीच्या शिफारशींकडे आहे. भारतीय फुटबॉलची सध्याची काणाडोळा करून मानोलो मार्क्वेझ स्थिती अतिशय चिंताजनक यांची प्रशिक्षकपदी निवड असल्याचे सांगतानाच बायचुंगने करण्यावरूनही बायचुंगने चौबे राष्ट्रीय संघटना 'एआयएफएफ'चे यांच्यावर टीका केली. मार्क्वेझ अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या एकाच वेळी भारतीय संघ आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. ''चौबे यांच्यामुळे सध्याची स्थिती ( आयएसएल ) संघ एफसी गोवाचे निर्माण झाली आहे. अडीच वर्षांत प्रशिक्षकपद भूषवत आहेत हे योग्य संघटनेत तीन सरचिटणीस होऊन गेले. नसल्याचे बायचुंग म्हणाला. तसेच आता परिस्थितीत सुधारणा करायची यवा खेळाडुंना संधी देऊन त्यांना झाल्यास संघटनात्मक पातळीवर संपूर्ण सर्वोच्च स्तरावरील फुटबॉलसाठी कायापालट हाच एकमेव पर्याय तयार करण्यापेक्षा मार्क्वेझ यांनी ४०

आहे.'' असे बायचंग म्हणाला.

आणि ब्राझील दोघांचे २५ गुण असून,

विजयांच्या आधारे इक्वेडोर दुसऱ्या,

तर ब्राझील तिसऱ्या स्थानावर

आहे. दोन्ही संघ आघाडीवरील

अर्जेंटिनापेक्षा १० गुणांनी मागे आहेत.

पात्रता फेरीचे दोन सामने शिल्लक

चिली तिसऱ्यांदा अपयशी

पात्रता सिद्ध करण्यात अपयश आले.

बोलव्हियाविरुद्ध त्यांना ०-२ असा

पराभव पत्करावा लागला. त्यामळे

विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला

नाही. या अपयशानंतर मख्य प्रशिक्षक

रिकोर्डो गॅरेका यांनी पदाचा राजीनामा

दिला. चिलीने २०१५ आणि २०१६

मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद

मिळवले होते. मात्र, नंतर ते

विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू

शकले नाहीत. ''इतके मोठे अपयश

कधीच पाहिले नाही. चिलीच्या

अशी भावना अनुभवी खेळाडू

चाहत्यांनी आम्हाला माफ करावे.'

ॲलेक्सिस सँचेझने व्यक्त केली.

संघ सलग तिसऱ्यांदा

चिली

दक्षिण अमेरिका गटातन चिलीला

खात्री नाही. पीके बॅनर्जी आणि अमाल दत्ता यांसारख्या भारतीय प्रशिक्षकांनी आपल्या संघाला यशस्वी केले होते हे विसरू नका 'आयण्सण्ल'मध्ये परदेशी प्रशिक्षकांचा वाढता प्रभाव भारतीय खेळाडूंसाठी चांगला नाही. केवळ भारतीय प्रशिक्षकच आपल्या खेळाडूंना चांगल्या पद्धतीने ओळखतात. तेच त्यांना सर्वोच्च स्तरासाठी तयार करू शकतील. - **सुब्रत भट्टाचार्य,** दिग्गज बचावपटू आणि प्रशिक्षक

परदेशी प्रशिक्षक तुम्हाला यश मिळवून देणारच याची

निवृत्ती मागे घेण्यासाठी विनंती केली

कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख

कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय

कॉर्पोरेट कर्जदाराच्या लिक्विडेशन सुरू

लिक्किडेटर म्हणून काम करणाऱ्या दिवाळख

यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक

बोर्डाकडे नोंदणीकृत लिक्किडेटरचा पत्ता आपि

निक्रिडेटरशी पत्रव्यवहार करण्यासाठी वाप

स्थापन झाला आहे तो

आणि मुख्य कार्यालयाचा पत्त (जर असेल तर)

बोण्याची तारीख

तारीखः १२ जून २०२५

हे अतिशय वाईट असल्याचेही बायचुंगने नमूद केले. ''प्रशिक्षकांच्या विनंतीवरून सुनीलने निवृत्ती मागे घेतली हा त्याचा मोठेपणा झाला, परंतु प्रशिक्षकांनी त्याला विनंती करण्याची गरजच काय होती? नवे खेळाडू तयार करण्याची लीगमधील तमच्यात क्षमता नाही का? संघटनेनेही त्याच्यावर दडपण आणल्याचे आता ऐकायला मिळत आहे. मात्र, सुनील पुन्हा संघात आल्याने खरेच फायदा झाला आहे का?'' असे प्रश्न बायचुंगने वर्षीय सुनील छेत्रीला आंतरराष्ट्रीय उपस्थित केले.

# चैन सिंह, मनू पदकापासून वंचित

म्युनिक: ऑलिम्पिक पदकविजेते मनूँ भाकर आणि स्विप्नल कसाळे यांच्यासह चैन सिंहला तिसऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला. मनू भाकर आणि चैन सिंहने किमान अंतिम फेरी गाठली, पण स्वप्निल ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पात्रता फेरीतच बाद झाला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला एकही पदक मिळाले नाही.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळवणाऱ्या मनू भाकरने २५ मीटर पिस्तुल प्रकारात पात्रता फेरीत ५८८ गुणांची कमाई करून अंतिम फेरी गाउली. मात्र, अंतिम फेरीत तिला सातत्य राखता आले नाही. कांस्यपदक जिंकणाऱ्या कोरियाच्या यांग जीन हिने मनूला एका गुणाने मागे टाकत आगेकूच कायम ठेवली होती. मनूला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल प्रकारात चैन सिंहने ५९२ गुणांच्या प्रभावी कामगिरीने अंतिम आठ जणांत स्थान मिळवले होते. मात्र, अंतिम फेरीत त्याला चमक दाखवता आली नाही. तो सातव्या स्थानावर राहिला. ऑलिम्पिक पदकविजेत्या स्विप्नल कुसाळेचे आव्हान पात्रता फेरीतच संपष्टात आले. त्याला ३८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. नॉर्वेच्या जॉन हर्मान हेग याने सुवर्णपदक मिळवले.

पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात वरुण तोमरने अंतिम फेरी गाठली होती. त्याला अखेरीस सहाव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले

जाहीर अधिघोषणा

(भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाचे नियमन १२ (लिक्विडेशन प्रक्रिया) नियमन, २०१६)

व्हीएचएम इंडस्ट्रीज लिमिटेड

कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक U17100MH1987PLC044506

व्हीएचएम इंडस्ट्रीज लिमिटेड

-जून-२०२५

,१४–६१६, मजला–६, शाह आणि नाह

औद्योगिक वसाहत, लक्ष्मीनार सिंग पापन मार्ग.ड

ई. मोसेस रोडच्या बाहेर, वरळी, मुंबई ४०० ०९

३-जून-२०२५ (ऑर्डर प्रत लिक्किडेटरने प्रार

सीए आशिष सावजी IBBI/IPA-001/IP-

गर्ग सिव्हिल लाइन्स, नागपुर – ४४०००१

तिसरा मजला, एम जी हाऊस, रवींद्र नाथ टा मार्ग सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१

सरा मजला, एम जी हाऊस, रवींद्र नाथ टाग

P01268/2018-2019/12150

ashishsaoji@gmail.com

cirp.vhm@gmail.com

सीए आशिष साओजी

कीएचएम इंडस्टीज लिमिटेडसाठी लिक्किडेटर

Can it get Pakistan to agree?

द्वारे सूचना देण्यात येते की राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, न्यायालय – पाच यांनी व्हीएर इन्द्रीज लिमिटेडचे लिक्किडेशन सुरू करण्याचे आदेश ३ जून २०२५ रोजी दिले आहेत (ऑर्डर प्रत लिक्किडेटरला ८

चएम इंडस्टीज लिमिटेडच्या भागधारकांना ७ जुलै २०२५ रोजी किंवा त्यापुर्वी त्यांचे दावे पुराव्यांसह, आयटम क्र

यक्ष, पोस्टाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करू शकतात. दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे स

विरुद्ध नमूद्र केलेल्या परचावर लिक्निडेटरकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गिय कर्जदारांनी त्यांचे दावे पुराव्यांसह केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत, इतर सर्व कर्जदार पुराव

# वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व

पहिल्या दिवशी १४ फलंदाज गारदः; रबाडाचे पाच बळी



संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया (पहिला डाव)ः सर्वबाद २९२ (ब्यू वेबस्टर ७२, स्टीव्ह स्मिथं ६६; कगिसो रबाडा ५/५१, मार्को यान्सन ३/४९) 🔳 द. आफ्रिका (पहिला डाव) ४ बाद ४३ (रायन रिकल्टन १६; मिचेल स्टार्क २/१०, जोश हेझलवूड १/१०)

हिरवळ आणि ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. याचाच प्रत्यय जागतिक कसोटी अजिक्यपद ( डब्ल्युटीसी ) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बधवारपासन सरू झालेल्या या लढतीत दोन्ही संघांकडून दर्जेदार वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी तब्बल १४ फलंदाज बाद झाले. केवळ अखेरच्याच सत्रात दोन्ही संघांचे मिळून नऊ फलंदाज माघारी परतले. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा (५/५१) सर्वांत प्रभावी

गोलंदाज ठरला. साधारण सहा आठवड्यांपूर्वीच अंमली पदार्थाच्या सेवनामुळे रबाडावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामळे गतविजेत्या ऑस्टेलियाचा पहिला डाव २१२ धावांतच आटोपला. प्रत्यत्तरात आफ्रिकेची दिवसअखेर ४ बाद ४३ अशी धावसंख्या होती. लॉर्ड्स मैदानाच्या आव्हानात्मक

लंडन: इंग्लंडमध्ये खेळपट्ट्यांवरील खेळपट्टीने दोन्ही संघांतील फलंदाजांच्या संयमाची आणि तंत्राची कसोटी पहिली. यात ऑस्टेलियाचे ब्य वेबस्टर (९२ चेंड्रंत ७२ धावा) आणि स्टीव्ह स्मिथ (११२ चेंडूंत ६६) वगळता सर्वच फलंदाज अपयशी

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकन गोलंदाजी स्वीकारल्यावर रबाडाने एकाच षटकात उस्मान ख्वाजा (०) आणि कॅमरुन ग्रीन (४) यांना माघारी धाडले. सलामीला आलेल्या मार्नस लबूशेनने ५६ चेंडू खेळून काढताना १७ धावा केल्या. अखेर त्याचा प्रतिकार मार्को यान्सनने मोडन काढला. यान्सननेच ट्रॅव्हिस हेडचा (११) अडसर दुर केला. यानंतर स्मिथ-वेबस्टर जोडीने ७९ धावांची भागीदारी रचली. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर ऑस्टेलियाची पडझड झाली. प्रत्यत्तरात दक्षिण आफ्रिकेने एडीन मार्करम (०), रायन रिकल्टन (१६), वियान मुल्डर (६) आणि टिस्टन स्टब्स (२) यांना गमावले. दिवसअखेर कर्णधार टेम्बा बव्हमाच्या ( नाबाद ३ ) साथीने डेव्हिड बेडिंगहॅम ( नाबाद ८) खेळपट्टीवर होता.

यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : व्हॅल्युएबल टेक्नो पार्क, प्लॉट # ५३/१, रोड # ७ प्रभावाडीको, मरोळ, अंधिर पूर्व, मुंबई-४०० ०९३. टेलि : +१९ २२ ४०३०-५०६० ईमेल : <u>investors@u6moviez.com</u> चेबसाइट : <u>www.ufomoviez.com</u> सीआयएन : L22120MH2004PLC285453

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फडात ( आयईपीएफ ) कंपनीचे दावा न केलेले लाभाश व इक्विटी भागांचे स्थानांतरण सूचना याद्वारा इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड

रिफंड) रुल्स, २०१६ ("रुल्स") च्या रुल ६ यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलग् १२४(६) च्या अनुसार सदस्यांना देण्यात आली आहे. रुल्स यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) च्या अनुसार प्रदान न झालेले लामांश खात्यात स्थानांतरणाच्या तारखेपासून सात वर्षांच्या कालावधीकरिता सर्व लामांश प्रदान न होता किंवा

दावा न करता राहिले आहेत ते केंद्र सरकारद्वारा स्थापन केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडात ("आईपीएफ") कंपनीद्वारा स्थानांतरण करणे आवश्यक आहे. भागधारकांनी नोंद घेणे आवश्यक आहे की, वित्तीय वर्ष २०१७-१८ करिता घोषित झालेले लाभांश, जे सात वर्षांच्या कालावधीकरिता प्रदान न होता किंवा दावा न करता राहिले आहेत ते १५ सप्टेंबर, २०२५ रोर्ज

"आईपीएफ"कडे जमा करण्यास पात्र ठरणार आहेत. तत्सम भाग ज्यावरील लामांश सलग सात वर्षाकरिता प्रदान न होता किंवा दावा न करता राहिले आहेत ते सुद्धा रुल्समध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार स्थानांतरण करण्यात येतील. रुल्सच्या अनुपालनार्थं, कंपनीने भागधारकांना वैविक्तकरित्या करनेर्वले ओहे आणि "आर्प्सपिएम"कडे स्थानांतरणाकरिता पात्र भागांचा तपशील <u>www.ufomoviez.com</u> या आमच्या कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीच्या संबंधित भागधारकांना याद्वारा विनंती करण्यात येते की, १२ सप्टेंबर, २०२५ रोजी किंवा तत्पूर्व

त्रविचाय वर्ष २०१७-१८ करिता धीरित झालेल्या लाभांशास दावा करावा, त्यास असमर्थ उत्तरत्यास कंपनी, रुल्सच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातृन, कोणतीही पुढील सुचना न देता "आईपीएफ"कडे संबंधित दावा न केलेली लाभाशाची रक्कम व तत्सम भागांचे स्थानांतरण करील. कृपया नींद घ्यायी की, "आईपीएफ"कडे स्थानांतरण केलेले दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम व भाग याबाबत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. भागधारक रूल्समधील विहित प्रक्रियेचे

अनुसरण करून "आईपीएफ"कडून सदर भागांवरील निघणारे, जर असल्यास, सर्व लाभ समाविश अधिक स्पष्टिकरणे व सहाय्याकरिता, तुम्ही लेखी विनंती करू शकाल : केफिन टेक्नोलॉजिज लिमिटेड

यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड व्हॅल्यूएबल टेक्नो पार्क, प्लॉट नं. ५३/१, रोड नं. ७, मरोळ, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई–४०० ०९३. टेलि : +९१ (२२) ४०३० ५०६० / ११ ईमेल : investors@ufomoviez.com

युनिट : यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेड सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१ व ३२, गाचिबोवली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा हैद्राबाद : ५०० ०३२ टोल-फ्रिनं : १८००-३०९-४००१

यएफओ मुव्हीज इंडिया लिमिटेडकरि

# अधिक लक्ष केंद्रित केले होते. गुणाची आवश्यकता आहे. इक्वेडोर श्रेयसच्या फालकन्ससमोर

फळीसमोर अनेक समस्या निर्माण मैदानावर व्हेनेझुएलाचा २-० असा

मराठा रॉयल्सचे आव्हान ट्वेन्टी-२० मुंबई लीगची आज अंतिम लढत

मुंबई : ट्वेन्टी-२० मुंबई लीग क्रिकेटची आज, गुरुवारी अंतिम लढत रंगणार असन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फालकन्स संघासमोर मराठा रॉयल्स मुंबई साऊथ सेंट्रलचे आव्हान असेल. ही लढत वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाईल.

पाचपैकी चार सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य लढतीत त्यांनी नमो बांद्रा ब्लास्टर्सचा पाच ७४ धावांची निर्णायक खेळी केली. गडी राखन पराभव केला होता. श्रेयसने काही दिवसांपूर्वीच पंजाब किंग्जला 'आयपीएल'च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. मात्र, जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. आता ट्वेन्टी-२० मुंबई लीगचा करंडक उंचावण्याचा त्याचा मानस असेल.

ईंगल ठाणे स्ट्रायकर्सला आठ गडी जिओहॉटस्टार ॲप.



वानखेडेच्या फलंदाजांची कसोटी लाग शकेल.

दुसरीकडे, मराठा रॉयल्स संघाने 🔸 थेट प्रक्षेपण : स्टॉर स्पोर्ट्स २,

श्रेयसच्या फालकन्स संघाने राखून नमवत अंतिम फेरीत प्रवेश

केला. रॉयल्स संघासाठी कर्णधार सिद्धेश लाडने ५२ चेंड्ंत नाबाद तसेच अनभवी रोहन राजेने पाच बळी मिळवत चमक दाखवली. अंतिम लढतीतही या दोघांवर रॉयल्स संघाची भिस्त असेल खेळपट्टीवर गोलंदाजांना साहाय्य मिळत असून

🔸 वेळ : सायं. ७.३० वा.

# **explained.Live**

India has said it wants to renegotiate the treaty.

\_\_\_\_\_

What does holding this treaty in abeyance actually mean? Is it the first step towards walking out of the treaty?

Is it really India's ultimate leverage over Pakistan?

Can India stop the flow of waters to Pakistan? Is it possible? Is that the intention of the Indian government? Is it even necessary?

Join us on **ZOOM** 13<sup>20</sup>25 | 06:00<sub>PM</sub> |




♦TheIndian**EXPRESS** 



# भांबरी-गॅलोवे जोडीचे आव्हान संपृष्टात

स्टुटगार्ट : दुहेरीतील भारताचा अळ्वल टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे यांचे जर्मनीत सुरू असलेल्या बॉस खुल्या स्पर्धेतील


संपुष्टात आले. भांबरी आणि गॅलोवे जोडीला मॅक्सिकोचा सँटिएगो गोंझालेझ आणि अमेरिकेचा ऑस्टिन क्राजिचेक जोडीकडन ६-७ (५-७), ६-७ (५-७)



CHINA (TIBET)

आव्हान उपउपात्यपूर्व फेरीत अशी हार पत्करावी लागली. महापे कार्बालय : प्लॉट नं. ईल्ल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०. ट्राव्यनी : ०२२-२७६३३००८, पूणे कार्बालय : एक्सेस १०२८, २२३६८९७०, नामपूर कार्यालय : एक्सेस १०२८, अंडिसन ट्रेड सेंटर, पिल्ला मनला, खाम ऐरे-आकट (अंबाइसी) नामपूर-४४००१०. द्राच्यनी : ०४१-२२३६०१००, प्रेन्स १०२८, २२३६८९७.







# **UFO Moviez India Limited**

CIN: L22120MH2004PLC285453

Regd. Office: Valuable Techno Park, Plot No.53/1, Road No.07, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093

Tel: +91 (22) 4030 5060 / 11

Email ID: <u>investors@ufomoviez.com</u> Website: <u>www.ufomoviez.com</u>

Date: June 11, 2025

Ref: Folio/DP Id & Client Id No: Name of the Member:

Dear Member(s),

# Sub: Transfer of Unclaimed Dividend and Underlying Equity Shares held by you in the Company to the Investor Education and Protection Fund

We seek your immediate attention to the fact that the dividend unpaid / unclaimed by you on the shares of UFO Moviez India Limited ('the Company') since last seven years along with the underlying shares are due to be transferred to Investor Education and Protection Fund ('IEPF') established by the Central Government for the reasons and as per the timelines explained hereinafter.

As per section 124(5) of the Companies Act, 2013, any money transferred to the Unpaid Dividend Account of the Company, which remains unpaid or unclaimed for a period of seven years from the date of such transfer shall be transferred to IEPF.

Further, Section 124(6) read with IEPF Rules requires that all shares in respect of which Dividend has not been paid or claimed for seven consecutive years, shall also be transferred to IEPF.

The Company vide its Annual Reports had appealed to the shareholders to encash their dividends. Also, the Company had uploaded on its website and also on the website of the Ministry of Corporate Affairs, Government of India, full details of such unpaid or unclaimed dividend amount liable to be transferred to IEPF.

Accordingly, the Company shall be initiating transfer of dividend for the Financial Year 2017–18 to IEPF. Further, all the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years shall also be transferred in the name of IEPF.

As per our records, the following amount of dividends are unpaid / unclaimed by you:

Financial Year / Particulars of Dividend	Date of payment	Underlying no. of shares **	Amount (In ₹)*
2017-2018-Final Dividend			
2018-2019-Interim Dividend			
2018-2019-Final Dividend			
2019-2020-Interim Dividend			

<sup>\*</sup> Dividend due to be transferred to IEPF

You are therefore requested to claim your unclaimed dividend from the Company on or before September 12, 2025. In absence of such claim, necessary steps will be initiated by the Company to transfer the respective unclaimed dividend (s) amount and underlying shares to IEPF without further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend and Shares so transferred to IEPF.

In the event of transfer of shares held by you and the unclaimed dividends to IEPF, you are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website

<sup>\*\*</sup> Underlying shares due to be transferred to IEPF

<u>www.iepf.gov.in</u> and sending a physical copy of the same duly signed to the Company along with requisite documents enumerated in the Form IEPF- 5.

# **ACTION TO BE TAKEN BY THE SHAREHOLDER:**

Shareholders holding shares in demat form are requested to provide updated self – attested CML (Client Master List) showing your name, address, PAN, demat and bank account details registered against the demat account with request letter (in the attached format) to claim the Dividend latest by September 12, 2025.

In case of any queries, please contact the Company or the Registrar and Share Transfer Agent-KFin Technologies Limited at their following address/email/Toll free Number.

**UFO Moviez India Limited** 

Valuable Techno Park, Plot No.53/1,

Tel.: +91 (22) 4030 5060 / 11

E-mail: <a href="mailto:investors@ufomoviez.com">investors@ufomoviez.com</a>

Website: www.ufomoviez.com

KFIN Technologies Limited,

Unit: UFO Moviez India Limited

Selenium Tower B Plot No.31 & 32,

Gachibowli Financial District, Nanakramguda,

Hyderabad : 500 032

Toll Free No - 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com

Thanking you,

Yours faithfully,

For **UFO Moviez India Limited** 

24/

Kavita Thadeshwar Company Secretary

# Annexure - Draft Request Letter

Kindly return on or before **September 12, 2025** 

To,

# **UFO Moviez India Limited**

Valuable Techno Park, Plot #53/1, Road #7, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai – 400093 Email – investors@ufomoviez.com

Dear Sir/Madam,

# **Sub: Payment of Unclaimed Dividend**

Kindly arrange for payment of unclaimed dividend as mentioned below based on your letter dated June 10, 2025. I confirm that neither I have enchased the dividend warrant(s)/ demand draft(s) sent to me earlier nor I have received any money in connection with the below mentioned dividend(s).

# Folio No./CLIENT ID & DPID No.:

Dividend Warrant No.	Date of Payment	Amount (₹)

# To be filled in by the Shareholder

I am enclosing the following (tick √ whichever is applicable)  □ Copy of self-attested Client master list featuring bank details registered against the demat account.			
Copy of self-attested PAN card.			
My email ID is:	My Mobile No. is:		
Place:	Signature of the First named Shareholder		

Note: Please return this Annexure duly filled in and signed from your registered email address or by way of a letter to Kfin Technologies Limited, Registrars and Share Transfer Agent of the Company on or before September 12, 2025.